

अनन्दपितृ (von **नन्द** im caus. mit **प्रा**) nom. ag. *Erheiterer, Erfreuer*: अनन्दपित्रो परिनेतुरामीत् RAGH. 14, 26.

अनन्दपितृव्य (wie eben) n. *das Object der Wonne, der Wollust*: उपस्यश्चानन्दपितृव्यं च PRAÇNOP. 4, 8.

अनन्दराम (आ<sup>०</sup> + रा<sup>०</sup>) m. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 921.

अनन्दलक्ष्मि oder ०री (आ<sup>०</sup> + ल<sup>०</sup>) f. *die Woge der Wonne*, Titel einer an die Pārvati gerichteten Hymne von ÇAṆKARĀKĀRJA, GUD. Bibl. 286. 287. 290. HÆB. Chr. 246 — 264.

अनन्दवन (आ<sup>०</sup> + व<sup>०</sup>) m. N. pr. eines Scholiasten WEBER, Lit. 162. Verz. d. B. H. No. 360.

अनन्दवर्धन (आ<sup>०</sup> + व<sup>०</sup>) 1) adj. *die Wonne vermehrend* R. 1, 1, 17. 2, 43, 7. — 2) m. N. pr. eines Dichters RĪGĀ-TAR. 3, 34.

अनन्दवल्मी (आ<sup>०</sup> + व<sup>०</sup>) f. Titel des 2ten Theils der TAITT. UP. Ind. St. 2, 207. 216.

अनन्दवेद (आ<sup>०</sup> + वे<sup>०</sup>) m. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 609.

अनन्दाश्रम (आ<sup>०</sup> + आश्रम) m. N. pr. eines Scholiasten COLEBR. Misc. Ess. I, 92. Scheint identisch mit अनन्दगिरि zu sein.

अनन्दि (von **नन्द** mit **प्रा**) m. *Lust, Wonne* ÇABDAM. im ÇKDR. — Vgl. नन्दि.

अनन्दि (wie eben) 1) adj. s. u. **नन्द** mit **प्रा**. — 2) m. N. pr. eines Mannes LALIT. 289.

अनन्दिन् (wie eben) adj. *wonig, lusterfüllt, glücklich*: अनन्दिन्-रोर्धधयो भवत्तु AV. 4, 15, 16. अत्तराम् 38, 4. ÇAT. BR. 14, 4, 3, 28 (= BRH. ÅR. UP. 1, 5, 19). अनन्दिनो मोदमानाः सुवीरा अनामयाः सर्वनायुर्गमिमे KAUC. 70. 40. KHĀND. UP. 7, 10, 1. TAITT. UP. 2, 7. MBH. 2, 609. R. 6, 11, 45.

अनभिज्ञात patron. von अनभिज्ञात BRH. ÅR. UP. 2, 6, 2. — Vgl. d. folg. Wort.

अनभिज्ञाने patron. von अनभिज्ञान gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112.

अनाम (von नम् mit **प्रा**) m. *Biegung, Spannung* (eines Bogens); s. डुरानम.

अनाम्य part. fut. pass. von नम् mit **प्रा**, = अनाम्य VOP. 26, 12.

अनाय (von नी mit **प्रा**) m. *die Umgürtung mit der heiligen Schnur* H. 814. — Vgl. उपनय.

अनायन (wie eben) n. *das Herbeibringen, Herbeiführen* KĀTJ. ÇR. 25, 5, 22. MBH. 2, 2286. 3, 290. N. 17, 28. 24, 24. R. 1, 12, 27. 3, 39, 35. 4, 24, 20. PAÑKĀT. 7, 17. AMAR. 13. KATHĀS. 4, 76. SĀH. D. 10, 2. Uebertr.: स्वामिनः प्राणसेदेकानयनात् PAÑKĀT. 99, 9.

अनायितृव्य (wie eben) adj. *herbeizubringen, herbeizuführen* MBH. 1, 6059.

अनायुग n. TRIK. 3, 3, 5.

अनर्त (von **नर्त** mit **प्रा**) m. 1) *Bühne* (नृत्यस्थान, नृत्यशाला) AK. 3, 4, 66. H. an. 3, 245. MED. t. 91. — 2) *Kampf* AK. H. an. MED. — 3) N. pr. eines Landes und der Bewohner derselben (m. pl.) auf der Halbinsel Guzerat, mit der Hauptstadt Kuçasthall, AK. H. an. MED. AV. PARIÇ. in Verz. d. B. H. No. 366. VARĀH. BRH. S. ebend. No. 849. MBH. 2, 997. 3, 622. 631. 12382. R. 4, 43, 13. VP. 190. n. sg.: अनर्त नाम ते राष्ट्रं भविष्यत्यायतं मरुत् HARIV. 5163. Der Name des Landes wird auf eine Person zurückgeführt, einen Sohn Çarjāti's, HARIV. 642. fgg. VP.

354. fg. HARIV. 1751 erscheint Anarta als ein Sohn Vibhu's. Vgl. LIA. I, 626. II, 791. — Die Bedeutung *Wasser* MED. ist offenbar aus der Verwechslung von जल mit जन entstanden: जनपदे जने in der Bedeutung einer Gegend und deren Bewohner heisst es H. an.

अनर्तक adj. von अनर्त 3. gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127.

अनर्तपि aus Anarta stammend; N. pr. Verz. d. B. H. No. 106—108.

अनर्थक्य (von अनर्थक) n. *Zwecklosigkeit* KĀTJ. ÇR. 1, 8, 5, 6. P. 2, 4, 82, VĀRTT. PAT. zu 1, 2, 6. KĀJ. zu 8, 2, 85.

अनलवि m. N. pr. eines Mannes VP. 279, N. 1.

अनय (von 2. अनु 1) adj. *den Leuten zugethan, leutselig* (?): अगर्गम् वृत्रकृतम् ज्येष्ठमग्निमानवम् RV. 8, 63, 4. — 2) m. *Mann, Leute* (Fremde und Unbekannte): गम्भीराय रक्षते कृतिमस्य द्राघाम चिद्वचस्य अनवाय RV. 6, 62, 9. व्यानवस्य तृत्सवे गयं भागज्जम् पूरु विद्वे मृधवाचम् 7, 18, 13. Bezeichnung eines fremden Volksstammes überh.: पादिन्द्र प्रागप्यागु-द्वृग्वा हूयमे नृभिः । सिमा पुत्र नृपूतो अस्यान्वे ऽसि प्रशर्ध त्वर्षे RV. 8, 4, 1. In SV. I, 5, 2, 3, 2 scheint das Wort verdorbene Lesart zu sein; vgl. AV. 2, 22, 1.

अनसै (von अनु) adj. *zum Lastwagen gehörig*: दयानि वै वानस्पत्या-नि चक्राणि रथ्यानि चानसानि च ÇAR. BR. 5, 4, 3, 16.

अनाद्य (von अनाद्य) n. *Schutzlosigkeit* KATHĀS. 3, 8.

अनाम्य (von नम् mit **प्रा**) adj. *zu beugen* P. 4, 4, 91. = अनाम्य VOP. 26, 12.

अनाय (von अनाय), अनायते ein Netz darstellen DAÇAK. 39, 1.

अनाय (von नी mit **प्रा**) m. *Netz, Fischernetz* P. 3, 3, 124. AK. 1, 2, 3, 16. 3, 4, 202. H. 929.

अनायिन् (von अनाय) m. *Fischer* RAGH. 16, 55, 75.

अनाय्य (von नी mit **प्रा**) m. *das vom Gārhapatja herbeigebrachte südliche Feuer* (दक्षिणाग्नि) P. 3, 1, 127. VOP. 26, 11. AK. 2, 7, 21.

अनाक (von नक mit **प्रा**) m. 1) *Verstopfung des Leibes* AK. 2, 6, 2, 6. H. 471. SUÇR. 1, 32, 2. 82, 5. 97, 11. 366, 7. 2, 44, 15. 236, 19. MBH. 3, 10334. — 2) *Länge* AK. 2, 6, 3, 16. H. 1431.

अनाकिक (von अनाक) adj. *bei Verstopfung des Leibes anwendbar*: विधिः SUÇR. 2, 514, 16.

अनियेय und अनियेय, f. अनियेयी und अनियेयी gaṇa शार्ङ्गवादि zu P. 4, 1, 73.

अनिरुद्ध patron. von अनिरुद्ध P. 4, 1, 114, Sch.

अनिरुत (von 3. अ + निर् + क्त) adj. *von unvernichtbarer Art* VS. 16, 46. ÇAT. BR. 9, 1, 1, 23.

अनिल (von अनिल) 1) adj. *vom Winde stammend u. s. w.* — 2) f. ०ली N. der 13ten Mondstation H. 112.

अनिलि patron. von अनिल *der Gott des Windes*, ein Bein. Hanu- mant's TRIK. 2, 8, 6.

अनीति (von नी mit **प्रा**) f. *Herbeiführung* R. 1, 8, 29. VOP. 3, 3.

अनुकल्पिक m. = अनुकल्पमधीते वेद वा gaṇa उक्थादि zu P. 4, 2, 60.

अनुकूलिक adj. = अनुकूलं वर्तते P. 4, 4, 28.

अनुकूल्य (von अनुकूल) n. *Gemässheit, Uebereinstimmung, Geneigtheit, Zuneigung* AK. 3, 5, 4. P. 1, 4, 78, Sch. 8, 1, 33, Sch. VOP. 7, 91. यत्रा-